



दौंड नगरपरिषद, दौंड जि.पुणे

दि. ०१/०८/२०२५

महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ कलम १५० अंतर्गत (नमुना ४८ नियम ७७)

१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या वर्षाकरीता

कराचे बिल (पोचपावती)

वार्ड क्र: ८

मालमत्ता क्र: १८२९ भाग क्र: १

जुना वार्ड क्र: ८

जुना मालमत्ता क्र: १८२९



मालमत्ता धारक: श्री/श्रीमती/मै:

the holder . .

भोगवटदाराचे नाव:

विकास हरीश्रंद्र चव्हाण कोमल विकास चव्हाण

मालमत्तेचे वर्णन:

प्लॉट

बिल क्र.

DND21592

भाडेकरूचे नाव:

पत्ता: gajanan society, daund

दुकान / इमारतीचे नाव:

संगणक क्र.:

राचे विवरा	संकलित कर रु	वृक्ष कर रु	अग्निशमन कर रु	वि. स्वच्छता कर रु	शिक्षण उपकर रु	रो. ह. उपकर रु	उपयोगकर्ता शुल्क रु	शास्ती रु	अनधिकृत बांधकामावरिल दंडात्मक संकलित कर रु	एकूण कर रु
थकीत मागणी रु	६८२	२८	१४	१४	१५८			१६२		१०५८
चालु मागणी रु	६८२	२८	१४	१४	१५८					८९६
एकूण मागणी रु	१३६४	५६	२८	२८	३१६			१६२		१९५४

मालमत्ता धारकाची किंवा पावती घेणाऱ्याची सही



दौंड नगरपरिषद, दौंड जि.पुणे

दि. ०१/०८/२०२५

महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ कलम १५० अंतर्गत (नमुना ४८ नियम ७७)

१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या वर्षाकरीता

कराचे बिल

वार्ड क्र: ८

मालमत्ता क्र: १८२९ भाग क्र: १

जुना वार्ड क्र: ८

जुना मालमत्ता क्र: १८२९



मालमत्ता धारक: श्री/श्रीमती/मै:

the holder . .

भोगवटदाराचे नाव:

विकास हरीश्रंद्र चव्हाण कोमल विकास चव्हाण

मालमत्तेचे वर्णन:

प्लॉट

पत्ता: gajanan society, daund

बिल क्र.

DND21592

दुकान / इमारतीचे नाव:

संगणक क्र.:

१) महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ नुसार नगर परिषदेचा कर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अर्थात १ एप्रिल रोजी देय होतो. २) महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ कलम १५०(३) अन्वये विल दिल्यापासून १५ दिवसांचे आत विलातील संपूर्ण रकमेचा भरणा केल्यास संकलित करात १ टक्का सवलत मिळेल. ३) महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील (राजपत्र दि. २७/०४/२०१० असाधारण भाग ४) मधिल सुधारीत कलम १५० अ (१) कमेचा पूर्ण भरणा करेपर्यंत प्रतिमाह २% शास्ती भरावी लागेल व चालु मागणीतील पहिली अर्धवार्षिक रक्कम दि. ३०/०९/२०२४ पर्यंत भरणा करण्यात यावी. त्यानंतर रक्कम भरेपर्यंत २% शास्ती लागेल व चालु मागणीतील दुसरी अर्धवार्षिक रक्कम दि. ३१/१२/२०२४ पर्यंत भरणा करण्यात यावी अन्यथा त्यानंतर रक्कम भरेपर्यंत २% प्रतिमाह शास्ती भरावी लागेल. ४) रक्कम न भरल्यास कलम १५० अ (१) अन्वये एकूण थकीत रकमेच्या प्रतिमाह २% प्रमाणे शास्ती आकारण्यात येईल. व कर रक्कम दंडासह भरणा करणे बंधनकारक राहील. ५) वेढीत मुदतीच्या कालावधीत कराचा भरणा केला नाही किंवा (अ) पूर्ण कराचा भरणा शास्ती ची रक्कम, व्याज , फी व इतर बाकी रक्कम विहित मुदतीत भरली नाही किंवा (ब) कलम १६९ तरतुदीनुसार अशा विला विरुद्ध अपिल केली नाही, तर अशी रक्कम व तो वसूल करण्याचा सर्व खर्च कलम १५२ अन्वये मुख्याधिकारी यांच्या सहिते वॉरंट (अधिपत्र) मालमत्तेची अटकावणी किंवा जप्ती करून व ती जाहिर लिखावाबदल वसुलीस पात्र असेल ६) जम केलेल्या स्यावर मालमत्तेबाबत मा. रक्कमेत आपली स्यावर मालमत्ता ताब्यात घेता येईल. ७) सदर देयक ३१/०७/२०२५ पर्यंत चे वसुली नोंदीस आधिन राहून लागू करण्यात येत आहेत. असल्यास, भरलेली रक्कम सदर विलातून समायोजित केली जाईल.

सन २०२५ -२६ करीता मागणी

कराचे विवरण	थकीत मागणी रु	चालु मागणी		चालु वसुली (असल्यास) पावती पु. पावती क्र दिनांक	सन २०२५-२६ ची एकूण देय मागणी रु
		प्रथम अर्धवार्षिक मागणी रु	दुसरी अर्धवार्षिक मागणी रु		
संकलित कर रु	६८२	३४१	३४१		१३६४
वृक्ष कर रु	२८	१४	१४		५६
अग्निशमन कर रु	१४	७	७		२८
वि. स्वच्छता कर रु	१४	७	७		२८
शिक्षण कर रु	१५८	७९	७९		३१६
रो. ह. उपकर रु					
उपयोगकर्ता शुल्क					
शास्ती दि. ३१/०७/२०२५ पर्यंत	१६२				१६२
अनधिकृत बांधकामावरिल दंडात्मक संकलित कर रु					
एकूण कर रु	१०५८	४४८	४४८		१९५४

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५० अ (१) अन्वये या तारखेनंतर शास्तीसहीत भरावयाची रक्कम.

विवरण	ऑग-२५	सप्टें-२५	ऑक्टो-२५	नोव्हें-२५	डिसे-२५	जाने-२६	फेब्रु-२६	मार्च-२६
थकीत देय रक्कम रु	१०५८	१०७६	१०९४	१११२	११३०	११४८	११६६	११८३
पहिली अर्धवार्षिक मागणी रु	४४८	४४८	४४८	४४८	४५७	९१४	९३२	९५०
दुसरी अर्धवार्षिक मागणी रु	४४८	४४८	४४८	४४८	४४८			
एकूण देय रक्कम रु	१९५४	१९७२	१९९०	२००८	२०३५	२०६२	२०९८	२१३३

झाडे लावा,

झाडे जगवा



स्वच्छ दौंड

सुंदर दौंड

कर विभाग प्रमुख

दौंड नगरपरिषद, दौंड जि.पुणे

मुख्याधिकारी

टिप : सदर देयक / दाखला मालमत्ता कर आकारणीच्या प्रयोजनार्थ आहे. यावरून माळकीहक्क सिद्ध होत नाही. किंवा मालकी हक्क पुरावा म्हणून वापरता येणार नाही.

ऑनलाईन मालमत्ता कराचा भरणा करण्याकरिता वेबसाईट :- daundmc.com